August 14, 2022

The National Stock Exchange of India Ltd.

Listing Department Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

BSE Limited

Department of Corporate Services Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

 $Mumbai-400\ 001$

Company Symbol: DHARAMSI

Scrip Code : 506405

Sub: Submission of Newspaper Publication - Extract of Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results for the quarter ended June 30, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 and Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022, published in newspapers, The Free Press Journal (English) on August 13, 2022 and Navshakti (Marathi) on August 14, 2022.

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,

For The Dharamsi Morarji Chemical Company Ltd

Omkar C. Mhamunkar Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 26645

Encl: As Above

CIN NUMBER: L24110MH1919PLC000564

REGD. OFFICE: PROSPECT CHAMBERS, 317/21, DR. D.N. ROAD, FORT, MUMBAI – 400 001. INDIA Tel: 2204 8881-2-3 | Fax : 2285 2232 | E-mail ID : investor@dmcc.com | Website : www.dmcc.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our clients, MR. RAJESH ANGEL REDDY and MRS. RAJITHA RAJESH REDDY are intending to purchase the indermentioned premises from MRS. SWATI SATISH PITALE. It is informed that Mrs Swati Satish Pitale has lost / misplaced the (i) Original Agreement dated 1st September, 1986 executed between M/s. K. D. Enterprises ("Vendor") and M/s. Ekveera Engineering Works through its Proprietor Mr. Satish Atmaram Pitale ("Purchaser") and (ii) Original receipts, with respect to the undermentioned premises. Subsequently, by virtue of a registered Deed of Release dated 29th July, 2022 executed between th surviving legal heirs being Mr. Kaustubh Satish Pitale and Mrs. Pranali Saurabh Pitale "Releasors") and Mrs. Swati Satish Pitale ("Releasee"), Mrs. Swati Satish Pitale became entitled to 100% undivided share, right, title and interest in the undermentioned

Any person/s or Financial Institution having any claim to the undermentioned Premises and/or any part thereof either by way of Sale, Agreement, Contract, Gift, Lease, Mortgage, Charge, Lien, legal heirship and/or possession/custody of Original Agreement/s and/or Share Certificate/s etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known in writing, alongwith certified true copies o documentary proof, to the undersigned, having their office at Office No. 101, E-Wing Prashal, Sant Janabai Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057, within fourteen (14 days from the date hereof, failing which the claim/s of such person(s), will be deemed to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

5 (Five) fully paid-up shares of Rs. 50/- (fifty) bearing share distinctive numbers 371 to 375 (both inclusive) under Share Certificate No. 75 dated 24th April, 1989 issued by "Vinay Industrial Premises Co-operative Society Limited", alongwith the consequential benefit arising out of the said shares including the right to use, enjoy, occupy and possess Godown No. 301/B admeasuring 662.53 sq. ft. (carpet area) i.e., 73.88 sq. mtrs. (built up area) on the 3rd floor of the building known as "Vinay Industrial Premises" constructed on the land bearing C.T.S. No. 1078 of Village Malad (South), Taluka Borivali, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Chymbras heige said situates to Chiesekii Burdes Board, Indian Bod Mumbai Suburban Iying, being and situate at Chincholi Bunder Road, Linking Road, Malad (West), Mumbai - 400064 ("THE SAID PREMISES").

Dated this13th day of August, 2022.

M/S. JURISPEAK

Advocates & Consultants (Advocates for Mr. Rajesh Angel Reddy and Mrs. Rajitha Rajesh Reddy)

GARBI FINVEST LIMITED (formerly Golden Properties & Traders Ltd.) CIN: L65100MH1982PLC295894 Regd. Offic: OFFICE NO. F114,1ST FLR,NAHAR AND SETH IND. ESTATECHAKAL ROAD, NEAR PAND G PLAZA, ANDHERI EASTMUMBAI Mumbai 400099

			Quarter End	Year Ended	
SI. No	Particulars	Current 3 months ended 30.06.2022	Preceeding 3 months ended 31.03.2022	Previous year corresponding 3 months ended 30.06.2021	Previous year ended 31.03.2022
	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations (a) Revenue from Operations (b) Other Income	55.92	927.41	858.61 12.74	3652.81
	Total Income from operations	55.92	927.41	871.35	3,652.81
2	Expenses (a) Cost of materials consumed (b) Purchases of Stock-in-trade (c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock in trade				
	(d) Employee Benefit Expenses(e) Depreciation and amortisation	13.61	14.75	14.07	54.15
	expenses (f) Finance Cost (g) Fees and Commission based	0.19	0.16	0.13	0.55
	(h) Net loss on fair value Change(i) Other Expenses(j) Impairment loss on financial	7.90	17.38	21.78	57.8 ⁻
	instruments		99.92	317.80	417.72
	Total Expenses	21.70	132.22	353.78	530.23
3	Profit/ (Loss) before exceptional and extra ordinary items and Tax (1-2)	34.22	795.19	517.57	3,122.58
4	Exceptional Items	-	-	-	
5	Profit/(Loss) before tax	34.22	795.19	517.57	3,122.5
6	Tax expense Current Tax	40.04	21.51	136.09	43.80
7	Profit (Loss) for the period from continuing operations (5-6)	10.81 23.41	212.35 561.33	381.48	2,967.5
8	Profit/(loss) from discontinued operations	20.41	301.33	301.40	2,007.0
9	Tax expense of discontinued operations	_	_	_	
10	Profit/(loss) for the period	23.41	561.33	381.48	2,967.5
	Other Comprehensive Income A. I) Items that will not be reclassified to profit or loss II) Income tax relating to items	-	-	-	
	that will not be reclassified to profit or loss B. I) Items that will be reclassified	-	-	-	
	to profit or loss II) Income tax relating to items that	-	-	-	
	will be reclassified to profit or loss Total Comprehensive Income for	_	-	-	

(b) Diluted Notes:

Earning Per Share

for the period)

the period (Comprising Profit / (Loss)

and Other Comprehensive Income

(Face Value of Rs.10/- Per Share) Reserve excluding Revaluation Reserves as per Balance Sheet

Paid up Equity Share Capital

The above Results were approved by Audit Committee at its meeting held on August 12 2022 and taken on record by Board of Directors at its meeting held on August 12, 2022 The Company operates predominantly only in one sector i.e. Non-Banking Financia

23.41

0.20

0.20

1,173.07

561.33

4.79

4.79

1,173.07

This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

Corresponding previous year/ period figures have been rearranged/ regrouped wherever neccesary.

Place : Mumbai Date: 12th August, 2022 Sd/- Rupesh Kumar Pandey Managing Directo (DIN: 00150561)

For Garbi Finvest Ltd.

381.48 2,967.55

5,659.27

25.30

1,173,07 1,173,07

3.25

Picici Bank

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited

Sr. No.	Dorrower/ Loan	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Suvarna Somnath Rasal & Somnath Vishnu Rasal- LBTNE00002857375	Flat No.1303, 13th Floor, B-Wing, Building No.2, Yash Enclave, Shivaji Nagar, Kumbharkhan Pada, Subash Road, Dombivali W, Old Survey No.341, New Survey No.78, Hissa No.4, Thane 421202 August 10, 2022	April 11, 2022 Rs. 46,39,076.00/-	Thane
2.	Amit Haridas Rupolia & Droupadi Haridas Rupolia- LBKLY00002047270	Flat No.202, 2nd Floor, Cadence Wing, Tharwani Araina, Survey No.133, Hissa No.1 (Part), Barvi Dam Road, Shiv Mandir Talao, Village Chikhloli, Ambernath (West), Dist. Thane, Maharashtra 421501 August 10, 2022	April 11, 2022 Rs. 18,71,179.00/-	Kalyan- Mumbai
3.	Madhavi Mahadev Malap & Mahadev Ramachandra Malap- LBVRR00005166323 & LBVRR00005115329	Flat No.1003 10th Floor C Wing Sheetal Anjali, Virar East, 241, Palghar 401305/ August 10, 2022	April 08,2022 Rs. 32,83,022.00/-	Virar
The	above-mentioned borrov	vers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to	repay the amour	nt. else the

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : August 12, 2022 Place: Maharashtra Authorized Officer

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Cama Building 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 CIN: L74120MH1985PLC037218

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2022

Particulars	(Quarter ended		
	30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations (net)	75.45	63.05	87.84	281.19
Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	11.46	12.97	22.99	48.76
Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items	8.66	9.36	16.09	35.84
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.66	9.36	16.09	35.84
Equity Share Capital	453.81	453.81	453.81	453.81
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each)				
Basic	0.19	0.21	0.33	0.79
Diluted	0.19	0.21	0.33	0.79

Note:

1) The above is an extract of the detailed format of quarterly and yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and yearly Financial Results is available on the Stock Exchange website www.vbdesai.com and www.vbdesai.com.

For V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Place: Mumbai Date: August 12, 2022

Pradip R Shroff **Managing Director**

Date: 12.08.2022

DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED

Regd. Office: E-4, M.I.D.C., Tarapur, Dist-Palghar, Maharashtra - 401506 CIN NO: L24114MH1992PLC067309

> Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2022

	,					
		Quarter Ended			Year Ended	
Sr.	Particulars	30-06-2022	31.03.2022	30-06-2021	31.03.2022	
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	75.50	145.20	163.38	862.27	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax					
	Exceptional and / or Extraordinary items)	(84.25)	(29.08)	(77.23)	(272.83)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(84.25)	(29.08)	(77.23)	(272.83)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(83.70)	(24.50)	(74.57)	(250.34)	
5	Total Comprehensive income for the period					
	(comprising profit /(Loss) for the period (after tax					
	and other comprehensive income (after tax)	(83.70)	117.27	(73.75)	(106.11)	
6	Paid-up equity share capital					
	(face value of Rs. 10/- each)	600.00	600.00	600.00	600.00	
7	Earnings per share (EPS) (not annualised)					
	(a) Basic (in Rs.)	(1.39)	(0.41)	(1.24)	(4.17)	
l	(b) Diluted (in Rs.)	(1.39)	(0.41)	(1.24)	(4.17)	

NOTES:

Place: Mumbai

Date : August 12, 2022

The above results have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held or August 12, 2022 and approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2022.

The above is an extract of the detailsed format of the Quarterly / Yearly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and the Company website (www.daikaffil.com)

For and on behalf of the Board

Year Ended

(Amount In Lakhs)

Director

Quarter Ended

Universal Starch-Chem Allied Ltd.

CIN: L24110MH1973PLC016247 Mhatre Pen Building, 2nd Floor, B wing, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai 400028.

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2022 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] Amt in Lacs

~.	6	,	Tear Lilueu		
SI. No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
NO.		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	13654.59	13186.23	10662.64	45845.44
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	238.87	659.94	306.70	1579.50
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	238.87	659.94	306.70	1579.50
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	166.04	451.71	121.56	1143.82
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive income (after tax)]	166.04	541.76	121.56	1144.03
6	Equity Share Capital	420	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				
	as shown in the Audited Balance Sheet of the				
	previous year				2019.27
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	-1. Basic: 2. Diluted:	3.95	10.75	2.89	27.23

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Universal Starch Chem Allied Limited

Jitendrasinh J Rawal Chairman & Managing Director DIN: 00235016

Sd/

SHAHI SHIPPING LIMITED CIN:L61100MH1990PLC058680

Registered Office: 404 ABHAY STEEL HOUSE4 TH FLOOR BARODA STREET MUMBAI 400009 Statement of standalone un-audited results for the First Quarter and three months ended 30th June 2022

0					
		Quarter ended		Year ended	
Particular	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income from Operations	216.34	452.46	192.05	1165.79	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(52.60)	30.48	(16.68)	(15.39)	
Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(52.60)	30.48	(16.68)	(15.39)	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(51.56)	27.96	(17.59)	(8.48)	
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		27.96	(17.59)	(8.48)	
Equity Share Capital	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
1 Basic: 2 Diluted	(0.36) (0.36)	0.19 0.19	(0.12) (0.12)	(0.06) (0.06)	
	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Eamings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1 Basic:	Total Income from Operations 216.34 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 1,449.49 Eamings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.8 asic: (0.36)	(Unaudited) (Audited)	Particular 30.06.2022 31.03.2022 30.06.2021	

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results led with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other isclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial lesult sare available on the BSE website (www.bseindia.com), and on the Company's ebsite (www.shahilogistics.com)

he above results have been reviewed by the Audit Committee and approved by the oard of Directors at their meeting held on August 12,2022 and the same have also

en subjected to a limited review by the statutory auditors of the Company For SHAHI SHIPPING LIMITED

Date : August 13, 2022 Place: Mumbai

SARVESH KUMAR SHAHI DIRECTOR

THE DHARAMSI MORARJI CHEMICAL COMPANY LIMITED

(CIN: L24110MH1919PLC000564) Regd office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone: -022 22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com **Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results**

	for the quarter ended 30th June 2022				Rs. In Lakhs (Except EPS)				
Sr.			STANDALONE			CONSOLIDATED			
No.		Quarter Ended Unaudited		Year Ended Audited			d	Year Ended Audited	
l		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
1	Total Income from Operations	11411.51	10474.33	7244.11	33227.83	11416.11	10477.15	7245.91	33236.09
2	Net Profit / (Loss) for the period								
l	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1001.12	920.82	1051.66	3416.96	1002.94	920.45	1051.45	3414.23
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
l	(after Exceptional and/or Extraordinary items)	1001.12	920.82	1051.66	3416.96	1002.94	920.45	1051.45	3414.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
L	(after Exceptional and/or Extraordinary items)	621.51	372.62	751.72	2136.34	622.88	372.25	751.57	2134.01
5									
l	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	040.07	204.00	750.00	0400.05	000.04	202.02	750.05	0407.00
6	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	618.67 2493.99	364.20 2493.99	759.20 2493.99	2169.95 2493.99	620.04 2493.99	363.83 2493.99	759.05 2493.99	2167.62 2493.99
10	Other Equity (excluding Revaluation Reserve)	2493.99	2493.99	2493.99	2493.99	2493.99	2493.99	2493.99	2493.99
ľ	as shown in the Audited Balance Sheet of								
l	the previous year				16839.53				16868.43
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				10000.00				10000.40
ľ	(for continuing and discontinued operations)								
l	-Basic & Diluted	249	1 49	3.01	8 57	2 50	1 49	3.01	8 56

Notes:

Mumbai, 12th August, 2022

- The above unaudited standalone and consolidated results of the Company have been been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed unde section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financia results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 12th August, 2022 by video conferencing. The Statutory Auditors have carried out a limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the guarter ender 30th June, 2022 and have expressed an unmodified review opinion on these results.
- The figures of the last quarter of the previous year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published figures of nine months period end of the previous year.
- The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet bee issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevant provisions are notified
- The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 or Operating Segment are not applicable to it.
- In line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) the National $Stock \, Exchange \, of \, India \, Ltd \, (URL: www.nseindia.com/corporates) \, and \, on \, the \, company's \, website \, (URL: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results).$

For The Dharamsi Morarji Chemical Co. Ltd Managing Director, & Chief Executive Officer **IDFC First Bank Limited**

(Formerly known as IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792

(Rs. In lakhs)

Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 I Fax: +91 44 4564 4022

Place: Mumbai Date : 12.08.2022



APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" On 30th Aug 2022 as described hereunder, for the recovery of amount due from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i), due to IDFC FIRST Bank Limited (Formerly

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDFC FIRST Bank website i.e. www.idfcfirstbank.com.

S. NO	(i) Demand Notice Date and Amount	(ii) Name Borrower (s) and Co-Borrower (s)	(iii) PROPERTY ADDRESS	(iv) Reserve Price Amount	(v) EMD Amount	(vi) Date and Time of Auction	(vii) Date and Time of EMD Auction	(viii) Name and Mobile No of Authorized officer
1	INR	Vandana M Walhe	Flat No 803, 8th Floor, I Wing, Satyam	INR	INR	30th Aug	29th Aug	1) Akshay Suryavanshi
	23,67,882.1/-	& Manish	Oleander, Behind Dental College,	14,79,535/-	1,47,953.5/-	2022	2022	MOB- 9664539131
	Demand Notice:	Samadhan Wahle	Jambhul Road, Chikhaloli, Ambernath			11.00 TO	11.00 TO	2) MR. Debjyoti Roy
	19th Jan 2019		(W), Thane.Maharashtra-421506			1.00 PM	1.00 PM	MOB- 9874702021
Disc	Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale the movable assets,							

if any, present at the immovable property

Authorized Officer

IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited)

SP Imperial Star Private Limited

CIN: U74999MH2016PTC274669

Regd. Off.: Shapoorji Pallonji Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005, Maharashtra, India. Statement of Unaudited financial statements for the quarter ended June 30, 2022 [[Regulation 52(8), read with Regulation 52(4), of SEBI (LODR) Regulations, 2015]

(Rupees in Lakhs)

Sr. no.	Particulars	3 months ended June 30, 2022 Unaudited	Year ended March 31, 2022 Audited
1	Total income from operations	10.00	40.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5,657.68)	(22,281.28)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5,657.68)	(22,281.28)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5,657.68)	(22,281.28)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,657.68)	(22,281.28)
6	Paid up Equity Share Capital	5.00	5.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(77,404.66)	(71,747.44)
8	Security Premium account	-	-
9	Net worth	(77,399.66)	(71,742.44)
10	Outstanding Debt	1,55,244.36	1,49,013.29
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil
12	Debt Equity Ratio (refer note 4)	NA	NA
13	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -		
10	1. Basic:	(11,315.36)	(44,562.57)
	2. Diluted:	(11,315.36)	(44,562.57)
14	Capital Redemption Reserve	-	-
15	Debenture Redemption Reserve	-	-
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the BSE Limited.
- The above unaudited financial results i.e. the Balance Sheet and the Statement of Profit and Loss for the quarter and three months ended 30th June, 2022 were approved by the Board of Directors at its meeting held on August 11, 2022. The results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent
- disclosures have been made to BSE Limited and can be accessed on its website Net worth of the Company is negative therefore the Debt Equity ratio is not applicable.
- Previous year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures. For and on behalf of the Board of

SP Imperial Star Private Limited Sd/-

Place: Mumbai

Managing Director (DIN: 07774089)

Date: August 11,2022

(Bimal Lalitsingh Goculdas) DIN:00422783

Kartik Uday Deuskar

मुंबई विरार पश्चिम शाखा साद कॉम्प्लेक्स, पद्मा कॉलनी, पद्मा कॉलनी रोड, विरार पश्चिम, विरार, महाराष्ट्र ४०१३०३

संदर्भ: मंबई/विरार/२०२२ दिनांक: १२.०७.२०२३

श्री. सागर मोहन जाधव

सौ. प्राची सागर जाधव पत्ता: खोली क्र. ३७ एफ १ पी ९ बीट चाळ आग्रीपाडा माधवराव गगन स्ट्रीट, जेकॉब सर्कल, मुंब

महोदय / महोदय विषयः तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- तुमच्याद्वारे उपभोगलेल्या एनपीए

म्हणून वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित. आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, तुमचे मुंबई विरार पश्चिम शाखेसह खाते श्री. सागर मोहन जाधव आणि सौ. प्राची सागर जाधव गृहकर्ज खाते क्र. ५६०६३१०००४८६८२६ यांनी थकीत/व्याज परतफेड करण्यांत तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी ३१.०३.२०२१ रोजी **तुमचे खाते**चे वर्गीकरण एनपीए खाते असे करण्यांत आले. आजमितीस खाली दर्शवल्याप्रमाणे तुमच्या खात्यांत ३१.०३.२०२१ रोजीस रु.७,२०,१३०.९६/- (रुपये सात लाख वीस हजार एकशे तीस आणि पैसे शह्याण्णव मात्र) अर्श रक्कम थकीत आहे ती खालीलप्रमाणे:

मर्यादेचे स्वरुप		रक्कम (रु. लाखात)	थकीत रक्कम (रु)	व्याजाचा दर	
l	गृहकर्ज	6.40	७,२०,१३०.९६	७.३०%	
l	आम्ही वारंवार मागणी	करूनही कर्जदार तुमच्याव	ब्हून यांनी तुमच्या खात्यात	ील थकबाकी रकमेपोटी	

कोणतीही रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत याद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसा व्याजासह एकत्रितरित्या रु. ७,२०,१३०.९६/ - (रुपये सात लाख वीस हजार एकशे तीस आणि पैसे **शह्याण्णव मात्र)** सह तुमच्या द्वारे निष्पादीत कर्ज दस्तावेजच्या अटी आणि शर्तींनुसार मासिक आधारे ०१.०५.२०२२ पासन सांपार्श्विक दराने व्याज ही रक्कम अटा करून ह्या सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या बाबतीत सांगत आहोत. कसूर केल्यास, आम्हाला सदर अधिनियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापरून बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल.

तारण मत्तांचे वर्णन फ्लॅट क्र. १२२, १ ला मजला, जिवदानी अपार्टमेंट, जी.एम.बार, नारिंगी फाटक रोड, चंदनसर रोड लगत,

नारंगी, विरार पूर्व, पालघर ४०१३०५, मोज. क्षेत्र ३५० चौ.फू. कृपया ध्यानात ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसात थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट अंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवत आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुली न्यायाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

ऑक्ट च्या कलम १३ (२३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय उपरोक्त तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्यार्ह प्रकारे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कृपया ध्यानांत ठेवावे.

तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसीच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

ॲक्ट २००२ अंतर्गत बँकेकडे प्रभारित जंगम आणि स्थावर मत्तांची विक्री.

कर्जदार / हमीदार / गहाणदार यांचे नाव

३. श्री. विजय वीरालाल पांचाळ (संचालक आणि हमीदार)

बोली वाढीची रक्कम :- रु. १००००/ - मिळकतीनुसार

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती पृढीलप्रमाणे

राखीव किंमत :- रु. १,३९,००,०००.०० इअर रु. १३,९०,०००.००

मिळकतींच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ: ०३.०९.२०२२ द. ३ ते ४

कोणत्याही नॅशन्लाईज्ड किंवा शेड्यल्ड बँकेद्वारे डिमांड डाफ्टद्वारे भरणा करावी.

१. श्री. सुरेश मॅडम्पिल, (संचालक आणि हमीदार)

मे. डेक्नोमेट सिस्टम्स प्रा लि,

स्थावर मिळकतीचे वर्णन:

२. सौ. अंबिका सुरेश (हमीदार),

४. सौ. मिनाक्षी व्ही पांचाळ (हमीदार).

५ सौ. सविता वीरालाल पांचाळ (हमीदार)

आपला हितचिंतक सही/ प्राधिकृत अधिकारी

जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार आहे ती थकबाकी रक्कम

रु. २,६२,४७,९७६.५९ (रुपये दोन कोटी बासष्ट लाख सत्तेचाळीस हजार नऊशे छह्यात्तर

आणि एकोणसाठ पैसे मात्र) १५.०२.२०२० रोजीस सह १५.०२.२०२० दिनांकित

मागणी सूचनेनुसार उपर्जित होणारे पुढील व्याज, आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार.

कब्जाचा प्रकार :- सांकेतिक कब्जा

্যুদ্রা State Bank of India

शाखा-एसएआरबी ठाणे (११६९७):- १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे प ४००६०४.

शाखेचा ई-मेल आयडी : sbi.11697@sbi.co.in, लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) :- ०२२-२५८०६८६१

ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

निम्नस्वाक्षरीकारांनी **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकर्तींचा कब्जा (सांकेतिक) घेतला. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकीत रकमांची रोकड कण्यासाठी खालील वर्णन केलेल्या प्रकरणाच्या बाबतीत भारप्रस्त मिळकर्तीच ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने आणि जे काही आहे तेथे आहे ''ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये) केला जाईल.

१. शॉप क्र. ०३, तळ मजला, गार्डन व्ह्यु सीएचएस लि., प्लॉट क्र. ६६, सेक्टर-१९, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८.

शॉप क्र. ०४, तळ मजला, गार्डन व्ह्यु सीएचएस लि., प्लॉट क्र. ६६, सेक्टर-१९, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८.

शॉप क्र. ०५, तळ मजला, गार्डन व्ह्यु सीएचएस लि., प्लॉट क्र. ६६, सेक्टर-१९, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८.

राखीव किंमत रु. २८.००.०००.०० असेल आणि इसारा अनामत रक्कम रु. २.८०.०००.०० राहील

राखीव किंमत रु. २७,००,०००.०० असेल आणि इसारा अनामत रक्कम रु. २,७०,०००.०० राहील

राखीव किंमत रु. २६,००,०००.०० असेल आणि इसारा अनामत रक्कम रु. २,६०,०००.०० राहील.

फ्लॅट क्र. १०२, सेक्टर २०सी, साई प्रथमेश सीएचएस, प्लॉट क्र. ४३, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८. राखीव किंमत रु. ४२,००,०००.०० असेल आणि इसारा अनामत रक्कम रु. ४,२०,०००.०० राहील.

सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी कागद्पत्रे/इअरचे पुरावे इ. जमा करण्याची तारीख १५.०९.२०२२

त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वत:च्या वॉलेटमध्ये एनईएफटी च्या द्वारे हस्तांतर/भरणा करावा.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया, स्टेट बँक ऑफ इंडिया तारण धनकोंच्या वेबसाईट

१. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp २. www.sbi.co.in याचा संदर्भ घ्यावा.

श्री. प्रनेश ठाकुर, प्राधिकृत अधिकारी, मोबा. क्र. ७०८७४३८९९९ आणि चौकशी सौ. सपना केसवानी मोबा. क्र. ७८८८०९७७९०.

ई-लिलावाची तारीख आणि वेळ :- १६.०९.२०२२ दु. १.०० ते २.०० १० मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह

बोलीदारांद्वारे इअर हा https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर मे. एमएसटीसी द्वारे पुरविलेल्या

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी

लिलावात ठेवलेल्या मिळकर्तीवरील भार, त्यांचे मालकी हक्ष आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई–लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये.

यशस्वी बोलीदार/खरेदीदारांनी उर्वरीत रक्कम एनईएफटीद्वारे **खाते क्र. ३१०४९५७५१५५, एसएआरबी ठाणे पेमेंट खाते** स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिट

नाव), **आयएफएससी कोड**: SBIN0001707 किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिट नाव), एसएआरबी ठाणे, ११६९७ (शाखेचे नाव) यांच्या नावे

सदर लिलाव बँकेद्वारे मंजूर सेवा पुरविठादार मे. एमएसटीसी लि. द्वारे त्यांची वेबपोर्टल www.mstcecommerce.com याद्वारे घेण्यात येईल.

Andhra Corporation

संदर्भ: मुंबई/विरार/२०२२

श्री. संजय दनमल परिहार

सौ. पुष्पा दनमल परिहार न्ता: खोली क्र. ए १०२ संदीप सीएचएस लि., भागी गल्ली, विराट नगर जवळ, विरार पश्चिम, पालघर . महाराष्ट्र ४०१३०३. महोदय/ महोदया

विषयः तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- तुमच्याद्वारे उपभोगलेल्या एनपीए हणून वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित.

अप्निही तुम्हाला कळवू इच्छितो की, तुमचे मुंबई विरार पश्चिम शाखेसह खाते **श्री. संजय दनमल परिहा** <mark>आणि सौ. पुष्पा दनमेल परिहार</mark> गृहकर्ज खाते क्र. ५६०५६६००००३९५८२ यांनी थकीत ∕व्याज परतफेड करण्यांत तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी ०१/०५/२०२२ रोजी **तुमचे खाते**चे वर्गीकरण एनपीए खाते असे करण्यांत आले. आजमितीस खाली दर्शवल्याप्रमाणे तमच्या खात्यांत ०१/०५/२०२२ रोजीस ह.८,८५,७८४.००/- **(रुपये आठ लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मात्र)** अशी रक्कम

i into and on which the	The street of th							
मर्यादेचे स्वरुप	रक्कम (रु. लाखात)	थकीत रक्कम (रु)	व्याजाचा दर					
गृहकर्ज	१४.१०	८,८५,७८४.००	१२.५%					
	2 .							

आम्ही वारवार मागणी करूनही कर्जदार **तुमच्याकडून** यांनी तुमच्या खात्यातील थकबाकी रकमेपोटी

कोणतीही रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत. याद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार त्र्याजासह एकत्रितरित्या रु. ८,८५,७८४.००/- (रुपये आठ लाख पंच्याऐंशी हजार सातशे **वौऱ्याऐंशी मात्र)** सह तुमच्या द्वारे निष्पादीत कर्ज दस्तावेजच्या अटी आणि शर्तीनुसार मासिक आधारे १/०५/२०२२ पासून सांपार्श्विक दराने व्याज ही रक्कम अदा करून ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ (२) च्या बाबतीत सांगत आहोत. कसूर केल्यास, आम्हाला सदर अधिनियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापरून बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल. तारण मत्तांचे वर्णन

फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, संदीप सीएचएस लि., भागी गल्ली, विराट नगर जवळ, महाराष्ट्र ४०१३०३,

मोज. क्षेत्र ५१५ चौ.फू. कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट . अंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवता आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज त्रमुली न्यायाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

ॲक्ट च्या कलम १३ (१३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय उपरोक्त तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कपया ध्यानांत ठेवावे.

तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसीच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

आपला हितचिंतव सही/ प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that certificates for 716 shares of face value of Rs. 100/- each bearing

distinctive nos from 3964086 to 3964138

from 7797911 to 7798038, from 13290513 to 13290780, from 60044728 to 60044994 under

folio No. Z000005796 and certificates for 355

shares of face value of Rs. 100/- each bearing

distinctive nos. from 3964139 to 3964164. from 7798039 to 7798101, from 13290781 to

13290913, from 60029753 to 60029885 under folio No. Z000005797 of ACC Limited standing in the name of Late Mrs. Kate Accles Erulkar

have been lost or misplaced and the

undersigned has applied to the Company to

issue duplicate certificates for the said shares.

Any person(s) in possession of the said shares

certificates or having any claim(s) to the said

shares should notify to and lodge such claim(s)

with the Share Department of the Company at

Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400 020, within 21 days from the date

of publication of this Notice after which period

no claims will be entertained and the Company

will proceed to issue duplicate share

certificates.

Place: Mumbai

Date: 13.08.2022

PUBLIC NOTICE My clients M/s. Potential Builders Pvt.

सांगितले होते.

Ltd., a company incorporated under the Indian Companies Act 1956 and having its registered office at Thakur House Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai-400101, have instructed me to vestigate their title to the said proper more particularly described in the Schedule hereto.

Any Person or Persons having any right

title or interest, claim or demand whatsoever in the said property or any part thereof by way of sale, transfer possession, use or occupation mortgage, charge, lien or otherwise are hereby required to make the same know n writing together with the supporting in wring together with the supporting certified copies of the documents to me al my residence known as Bunglow No. 6 next to HDFC Bank, 90 feet Road Thakur Complex, Kandivali (East) Mumbai: 400101 within 7 days from the date of publication of this notice, failing which the same shall be treated as waived and not existing.

THE SCHEDULE OF THE SAID

All that piece and parcel of land bearing Survey No. 31, corresponding C.T.S No.818C/7, admeasuring 4,186 square metres. (as per PR card) and building no 1 standing thereon, situated at Village Poisar, Thakur Village, Kandivali (East) Mumbai – 400 101 and bounded as

On or towards North On or towards South : D.P. Road On or towards Fast · D P Road (Om Prakash Shukla) Advocate, High Court

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला. रोड क्र. १.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (९२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जारी करून खालील नमुद कर्जदारांस सुचनेतील नमुद रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदः रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

∣ अ.	कजदाराच नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनची	शाखच
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रू.)	
٤.	गोविंद जगदीश शर्मा आणि	फ्लॅट क्र. ३०६, सत्यम एक्झॉटिका-ए चा तिसरा मजला, प्लॉट क्र.	फेब्रुवारी ०२, २०२२/	नागपूर
	शर्मा संगीता गोविंद-	२, एनकेएच क्र. ९९/१ सीएस क्र. २१३ शीट क्र. ५०, सीओ घर	₹.	
	एलबीएनएजी००००४८११७४८ व	क्र. ६३१/ए/२ वॉर्ड क्र. ६८ मौजा हजारीपहाड केएच क्र. ९९/१,	१२,६६,५९४.००/-	
	एलबीएनएजी००००५२८१४४३	महाराष्ट्र, नागपूर-४४००३०/ ऑगस्ट ११, २०२२		
٦.	गोविंद जगदीश शर्मा आणि	फ्लॅट क्र. ३०६, ए विंग, सत्यम एक्झॉटिका प्लॉट क्र. २ केएच क्र.	मार्च ०३, २०२२/	नागपूर
	शर्मा संगीता गोविंद-	९९/१ सीएस क्र. २१३ शीट क्र. ५०, सीओ घर क्र. ६३१/ए/२	₹.	
	एलबीएनएजी००००५३०७९८०	वॉर्ड क्र. ६८ मौजा हजारी पहाड केएच क्र. ९९/१, महाराष्ट्र,	२,३६,००९.००/-	
		नागपूर-४४००३०/ ऑगस्ट ११, २०२२		
₹.	श्रीकांत रंगनाथराव शिवांकर आणि	सी. एस. क्र. ५०१ (प्लॉट क्र. ५०१), एनएमसी घर क्र. ३७२, वॉर्ड	मे ०५, २०२२/	नागपूर
	रश्मी श्रीकांत शिवांकर-	क्र. २६, शीट क्र. २२१, महाल, वॉटर टॅंक जवळ, नगरखाना रोड,	₹.	
	एलबीएनएजी००००१३१५३७९	गाव आणि जि. नागपूर, महाराष्ट्र ४४०००२/ऑगस्ट ११, २०२२	३,३१,३७०.००/-	

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सुचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. आयसीआयसीआय बँक लिमिटेड

0 @ C

दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड

(CIN: L24110MH1919PLC000564) नोंदणीकृत कार्यालयः प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३९७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

टेलिफोनः +०२२ २२०४८८८१-२-३, ईमेल आयडीः investor@dmcc.com वेबसाईटः www.dmcc.co

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

रु. लाखात (इपीएस वगळून)

अ.	तपशील	अलिप्त			एकत्रित				
क्र.		संपलेली तिमाही अलेखापरीक्षित		संपलेले वर्ष लेखापरीक्षित	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित		संपलेले वर्ष लेखापरीक्षित		
		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
१	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	११४११.५१	१०४७४.३३	७२४४.११	३३२२७.८३	११४१६.११	१०४७७.१५	७२४५.९१	३३२३६.०९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी)	१००१.१२	९२०.८२	१०५१.६६	३४१६.९६	१००२.९४	९२०.४५	१०५१.४५	३४१४.२३
æ	करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	१००१.१२	९२०.८२	१०५१.६६	३४१६.९६	१००२.९४	९२०.४५	१०५१.४५	३४१४.२३
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	६२१.५१	३७२.६२	७५१.७२	२१३६.३४	६२२.८८	३७२.२५	હે	२१३४.०१
ų	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर								
	व्यापक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)	६१८.६७	३६४.२०	७५९.२०	२१६९.९५	६२०.०४	३६३.८३	७५९.०५	२१६७.६२
ξ	समभाग भांडवल	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९	२४९३.९९
૭	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनमुल्याँकन राखीव								
	वगळता)				१६८३९.५३				१६८६८.४३
۷	प्रती भाग मिळकत (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता)								
	-मुलभूत आणि सौम्यिकृतः	२.४९	१.४९	३.०१	८.५७	2.40	१.४९	३.०१	८.५६

कंपनीचे वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्डस्) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतरच्या इतर संबंधित सुधारणांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् (इंड एएस्) अनुसार तयार करण्यात आले आहे. सदर वित्तीय निष्कर्ष हे व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि स्विकारण्यासाठी शिफारस करण्यात आली आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुर्नर्विलोकन केले आहे आणि सदर निष्कर्षांचर असुधारित आढावा अभिप्राय व्यक्त केलेला

मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि मागील वर्षाच्या संपलेल्या नऊ माहीची प्रकाशित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे.

कामकाजाच्या दरम्यान कर्मचारी लाभ आणि निवृत्ती परचात लाभांशी संबंधित दि कोड ऑन-सोशल सिक्युरिटी २०२० ला सप्टेंबर-२०२० मध्ये अध्यक्षांची सहमती प्राप्त झाली. कोड गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आले. तथापि कोणत्या तारखेंस कोड परिणाम स्वरुप हे अजून अधिसूचित झालेले नाही आणि अंतिम नियम/त्याचा अर्थ अजून जारी करण्यात आलेला नाही. सदर कोडच्या परिणामांचा आढावा संबंधित तरतुदी अधिसूचित झाल्यानंतर घेण्यात येईल.

कंपनीचे कामकाज एकाच विभागापुरते मर्यादित आहे ते म्हणजे रसायनांचे उत्पादन आणि विक्री म्हणून प्रवर्तनीय विभागांवरील इंडएएस-१०८ च्या आवश्यकतांची माहिती देणे तिला लागू होत नाही. तिस्टिंग रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ४७(२) च्या आवश्यकतांप्रमाणे निष्कर्ष बीएसई लिमिटेंडची वेबसाईट (युआरएल: www.bseindia.com/corporates) वर आणि नॅशलन स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड (युआरएलः www.nseindia.com/corporates) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएलः https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results) वर उपलब्ध

दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड साठी

मुंबई, १२ ऑगस्ट, २०२२

(बिमल ललितसिंग गोकुळदास) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ००४२२७८३

जाहीर नोटीस

दिनांक: 13/08/2022 अध्यक्ष

एम एन एज्यकेशनल अँड वेल्फेअर टस भिवंडी राईट वे उर्दू प्रायमरी स्कूल तिरंगा हॉटेल जवळ नागाव, भिवंडी.

पीपल एज्युकेशनल अँड वेल्फेअर ट्रस्ट कौस मंब्रा जिल्हा ठाणे (E1818/ठाणे) संचलित खाजग विनाअनुदानित) प्राथमिक शाळा नाज उर्दू प्रायमर्र स्कूल, आनंद निवास, फेमस कॉलनी मुंब्रा ठाणे उर्द माध्यमाची शाळा UDISE NO 27211402204 शासन मान्यतेने सरू आहे. सदः शाळेस आमची **एम एन एज्युकेशनल अँड** वेल्फेअर ट्रस्ट भिवंडी E/**4423** ठाणे 421 302 यांना कायमची हस्तांतरित करून घेण्यास तया

परिसरातील नागरिक, संबंधित विद्यार्थी, त्यांचे गलक संबंधी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांच्या हरकती अथवा सुचना असल्या त्या मा. माननीय शिक्षण उपसंचालक मंबई विभा मुंबई, बाल भवन, नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग चर्नी रोड मुंबई -400004 या कार्यालेकडे नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पोहोच होईल असे पाठवांव्यात व त्याची एक प्रत खालील पत्त्यावर पाठवावी.

LIC HFL

स्थळ : ठाणे

ठिकाण: १२.०८.२०२२

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

सांकेतिक कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील कर्जदारांना सदरह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सदरह् सूचनेत नमूदनुसार प्रयोज्य व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम चकती करण्यास सांगितले होते.

अनु · क्र.	कर्जदारांचा कर्ज खाते क्रमांक	कर्जदारांचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	मागणी केलेली रक्कम (रु.)	मागणी सूचनेची तारीख	सांकेतिक कब्जाची तारीख
٤.	६१२१००००२६४०	श्री. सुनील कुमार नारायण लोंढे आणि सौ. सरिता सुनील कुमार लोंढे	फ्लॅट क्र. ३०७, ३रा मजला, ए- विंग, योगिनी बिल्डिंग, जय मातादी कॉम्प्लेक्स, मौझे, काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४०००६७.	ह. २५,२३,४७९.०५	१०.०५.२०२२	१०.०८.२०२२
٦.	६१०९००००५६७४	श्री आनंद लक्ष्मण सारंग आणि श्रीमती अमिषा आनंद सारंग	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, डी विंग, अर्थ रेसिडेन्सी, गोलावली, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण, ठाणे, महाराष्ट्र–४२१२०१.	रु. २३,४८,९५०.५६	३१.०३.२०२२	१०.०८.२०२२
₹.	६१०९०००५६५३	श्री. अभिजित संती पदा साहा आणि श्रीमती प्रिती अभिजित साहा	फ्लॅट क्र. २०४, २रा मजला, युनिटी हाईट्स बिल्डिंग, नांदिवली, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१.	रु. २८,५७,९७९.७६	३१.०३.२०२२	१०.०८.२०२२
٧.	६१०९००००५६५५	श्री अनिकेत राजेंद्र प्रभाळे आणि श्री मयुरी मधुकर कासार	फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, युनिटी हाईट्स बिल्डिंग, नांदिवली, डोंबिवली (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१.	रू. २८,८९,०४०.७८	३१.०३.२०२२	१०.०८.२०२२
ч.	६१०४००००३३३४	श्री.प्रभाकर गोपीनाथ खरबे	व्हिला क्र. ७, लोढा गोल्फलिंक्स, खिडकाळेश्वर मंदिर जवळ, कल्याणशिळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३.	रु. ४,६८,३९,५३८.५६	१०.०१.२०२२	१०.०८.२०२२
ξ.	६१२१००००२६४०	श्री. संजय रामचंद्र जाधव	फ्लॅट क्र. १३०२, १३वा मजला, श्री महाविर कृपा, ओस्वाल पार्क, भिवंडी वर्सई रोड, गाव नारपोली, भिवंडी ठाणे-४२१३०८.	र्च. ४०,७२,८२२.०२	११.०३.२०२२	१०.०८.२०२२
9.	६११०००००६६९३/ ६११०००००६९९१	श्री. मुकेश ए पांचाळ आणि सौ. करुणा मुकेश पांचाळ	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, विंग-डी, कनाकिया पार्क सीएचएस लि., सीटीएस क्र. ७७८ए, ७७९, ठाकुर कॉम्प्लेक्स, पोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१.	रु. ७७,३७,४२८.५७	१०.०५.२०२१	१२.०८.२०२२
८.	६१०३००००३८६७	श्री. मुजीम सुभान खान, कु. नूरजहाँ खातून खान	फ्लॅट क्र. बी-२०२, बी/५, २रा मजला, लोक मिलन सीएचएस., चांदिवली, मुंबई-४०००७२.	रु. ९३,७८,६५६.४६	१०.०५.२०२१	१२.०८.२०२२
۹.	६१२२००००२२१२	श्री कैलास मोतीलाल जैन आणि सौ. जया कैलाश जैन	फ्लॅट क्र. ३०४, प्लॉट क्र. १६०-१६१, सहकार निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, गोरेगाव पश्चिम, जवाहर नगर, मुंबई, महाराष्ट्र ४०००६२.	रु. ६०,५७,९५१.४४	07.07.7077	१२.०८.२०२२
१०.	६१२३००००१८७३	श्री. राजेश रमेश अहिरे सौ. रश्मी राजेश अहिरे	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, मोरया बिल्डिंग, वोल्टास एमप्लॉईज सीएचएसएल., पोखरण रोड, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६१०.	रु. ४५,१६,९४९.३२	१७.०१.२०२२	१२.०८.२०२२
११.	६१०१००००४६८६	श्री अनिरुद्ध संतोष गांधी आणि श्री नेहा अनिरुद्ध गांधी	फ्लॅट क्र. ८०१/८०२, ८वा मजला, कालिका टॉवर, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, ठाणे (प.), महाराष्ट्र-४००६०१.	रु. ३,०५,८६,६४८	२८.०४.२०२२	१२.०८.२०२२
१२.	६१०७००००३०६४	सौ. सुवर्णा मनोज मंडलिक	फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, बिल्डिंग क्र. २, देव दर्शन सीएचएस लि., ब्लॉक क्र., डोंगरीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे-पश्चिम, महाराष्ट्र-४००६०७.	रु. ३१,७५,३२२.०६	09.03.7077	१२.०८.२०२२
१३.	६११०००००६७०५	श्री. जसवंत अलखाभाई पांचाळ व सौ. गीता जसवंत पांचाळ	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, विश्वदीप हाईट्स सीएचएस लि., सीटीएस क्र. १२८ए/४०/१, २, महाविर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र- ४०००६७.	रु. २,०१,२०,८६५.४३	08.04.2022	१२.०८.२०२२
१४.	६१२३००००१९४७	श्री नित्यानंद सुब्बण्णा शेट्टी आणि श्रीमती शीला नित्यानंद शेट्टी	फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, लिली बिल्डिंग क्र. २०, हायलॅण्ड ॲनेक्स सीएचएस., एफ-१, ढोकळी, यशवी नगर, ढोकळी, ठाणे-पश्चिम, महाराष्ट्र- ४००६०७.	रु. ७९,१४,०५०.७६	१९.०३.२०२२	१२.०८.२०२२

संबंधित मागणी सूचनेनुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य पुढील व्याज, उपार्जित अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. तथापि. येथे वरील नमुद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसुर केली आहे म्हणून विशेषतः वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना यादारे टेण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांच्य नावाविरूद्ध वरील नमद तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे वरील नमद मिळकर्तींचा सांकेतिक कब्जा घेतला आहे.

विशेषतः थेथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सदर मिळकर्तीसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीसह केलेला कोणताही व्यवहार हा एलआयर्स हाऊसिंग फायनान्स लि. च्या यावरील नमुद रक्कमेच्या अधीन राहील.

दिनांक : १४.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिकारी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ठिकाण : मुंबई

1 नोंदणीकृत कार्यालयः फ्लॅट क्र. १, तळमजला, हर्ष अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर-२८, वाशी, नवी मुंबई - ४००७०३

सीआयएनः एल१७११०एमएच१८९२पीएलसी००००८९, वेबसाईट : www.standardindustries.com ई-मेल आयडी : standardgrievances@rediffmail.com, फोन : ६१३९१२००/०१/०२

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु. लाखांत)

संपलेली निमारी संपलेले मागील अ. वर्ष तपशील ३० जून, २०२२ | ३१ मार्च, २०२२ | ३० जून, २०२१ ३१ मार्च. २०२२ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ४३,०३६.७२ ४३,८९५.९८ कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) 380.62 २१,५४२.६० 208.46 २२,११७.२१ २२,११७.२१ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) २१,५४२.६० २०६.५८ ३१०.८२ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) ३१०.८२ १७,८९२.६० २०६.५८ १८,४६५.९४ कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इत ३१०.५७ १७,९१२.१२ २०३.४३ १८,४८०.११ सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ समभाग भांडवल ३२१६.४५ ३२१६.४५ ३२१६.४५ ३२१६.४५ ७ इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) १०,९३५.७७ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी) *****₹७.८१ (१) मुलभूत ۷۶.۰***** *o.३२ २८.७१ (२) सौम्यिकत ×0.86 *0.32 * २७.८१ २८.७१

. * ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईपीएस अवार्षिक

(र लाखात)

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

(अझीझा ए. खत्री)

अलित तथावर्तल विताव तपराल खालालप्रमाण : (रु. लाखात)						
		अलिप्त				
अ.	तपशील		संपलेले मागील वर्ष			
क्र.		३० जून, २०२२ अलेखापरिक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरिक्षित	३० जून, २०२१ अलेखापरिक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	५७९.७१	४२९९६.५८	१०९.७९	४३५६०.१४	
2	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१५३.८६	२१,५१५.४०	१२७.९३	२२,००५.०६	
3	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१५३.८६	१७,८६५.४०	१२७.९३	१८,३५५.०६	
κ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर					
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१५३.६१	१७,८८४.६६	१२४.९३	१८,३६९.३२	

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरिक्षित निष्कर्षांकरिता टीपा

१. वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षिकांच्या मर्यादित पुनर्विलोकनाअधीन होते.

२. वरील वित्तीय निष्कर्षांना वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्

(''इंडएएस'' असा उल्लेख) च्या अनुषंगाने बनवले आहे.

३. स्टॅंडई इंडस्ट्रीज लिमिटेड (एसऑपएन) च्या संचालक मंडळाने १९ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रु. ५ च्या समभागावर रु. १.७५ च्या अंतरिम लाभांशाची (प्रत्येकी रु. ५/- च्या दर्शनी मूल्यावर ३५%) घोषणा केली. तो १० जून, २०२२ रोजी प्रदान केला. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाच्या संबंधात. संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी मिळण्याअधीन ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी रु. ५/- च्या समभागावर रु. ०.७५ च्या अंतिम लाभाशाची (प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्यावर १५%) शिफारस केली

४. ग्रुपने येण्याच्या धारण रकमा, बिल न केलेला महसुल आणि उपकंपन्यातील गुंतवणूक यावर कोव्हीड १९ शी संबंधित साथरोगापासून उदभवू शकणाऱ्या परिणामांचा विचार केला आहे. महामारी मुळे, जागतिक आर्थिक स्थितीतील शक्य असणाऱ्या भविष्यातील अनिश्चितते संबंधातील गृहीतके बनवताना ग्रुपने ही वित्तीय विवरणे मंजुर होणाच्या तारखेस क्रेडिट रिपोर्टस व संबंधित माहिती, आर्थिक अंदाज यासह अंतर्गत आणि बाह्य स्रोतांचा वापर केला आहे. ग्रुपच्या आर्थिक विवरणांवरील कोव्हीड-१९ चा परिणाम ही वित्तीय विवरणे मंजुर होण्याच्या तारखेस केलेल्या अंदाजापेक्षा वेगळा असू शकतो.

५. आधीच्या वर्षात स्टॅंडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने रु. ५९६९.८२ लाख (उपार्जित व्याजासह) रकमेचे बिनतारणी कर्ज आणि व्यावसायिक अग्रिम तिची उपकंपनी स्टॅंडर्ड सॉल्ट वर्क्स लिमिटेड (एसएसडब्ल्युएल) ला दिले होते जे समभागात रुपांतरित केले. अशा रुपांतरानंतर एसएसडब्ल्युएल चे नेट वर्थ सकारात्मक झाले आणि कालावधी मध्ये ते तसेच राहिले आहे.

पुढे, मिठागरांच्या भाडेपट्टा अधिकारांमध्ये गुंतवणुकीचे दीर्घकालीन धोरणात्मक स्वरूप पाहता व उपकंपनी धारण करत असलेल्या लक्षणीय पट्टेदारी मीठागरांमधून मीठ उत्पादनात कार्यरत राहिल्याने होणारी प्रगती पाहता ह्या टप्प्यावर गृंतवणक मुल्यातील घटीसाठी तरतृद करण्याची गरज वाटली नाही. ६. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये स्टॅंडर्ड इंडस्ट्रिज लिमिटेड च्या रु. ४२७.३३ कोटीच्या मोबदल्यात घणसोली आणि सावाली गाव, तालुका ठाणे मधील प्लॉट क्र. ४, ट्रान्स ठाणे

क्रीक इंडस्ट्रीयल एरिया येथे स्थित कंपनीची भाडेपट्टा मिळकत (मिळकत) आणि त्यावर स्थित सब-स्टेशन बिल्डिंग मधील तीचे सर्व भाडेपट्टा अधिकार हस्तांतरित व अभिहस्तांकित करण्यासाठी ३१ मार्च, २०२२ रोजी सपोर्ट प्रॉपर्टीज लिमिटेड शी कंपनीच्या रु. ६२.२५ एकर्स सदर मिळकतीच्या भाडेपट्टा अधिकारांचे हस्तांतरण व अभिहस्तांकन करण्याचा करार केला व एमआयडीसीची मंजुरी मिळाली. ७. २९ सप्टेंबर, २०२० रोजी अधिकृत राजपत्रात नोकरीत असताना कर्मचाऱ्यांचे लाभ व सेवा निवृत्तीचे लाभ या संबंधात सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) अधिसूचित केली. १३ नोव्हेंबर, २०२० रोजी मसुदा नियम प्रकाशित केले आणि हितसंबंधियांकडून मागवलेल्या सुचना मंत्रालयाच्या विचाराअधीन आहेत. अंमलबजावणीसाठी ज्या कालावधीत सदर नियम अधिसूचित केले जातील त्या

कालावधीत बदलाचे परिणाम मोजून हिशोबात धरले जातील. ८. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या मागील तिमाही साठीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षित आकडेवारी आणि मर्यादित पूनर्विलोकन होण्याच्या अधीन असलेल्या ३१ डिसेंबर.

२०२१ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे.

९. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.standard

industries.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे. १०. स्टॅंडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ने गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ईमेल आयडी म्हणजेच standardgrievances@rediffmail.com तयार केला आहे.

११. आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठी ची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत/पुनरीचित केली आहे.

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२२ संचालक • A R 5 A